

मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, मोटार वाहन न्यायालय, नागपूर

संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक : ४७४६/२०२२

निशाणी क्रमांक :

वाहतुक चेंबर : सदर, नागपूर

नाव : करण बादल काटौते

वय : २७ वर्षे

राहणार : नविन काटोल नाका जगदीश नगर, नागपूर जि.
नागपूर.

तुम्ही दिनांक १५.०७.२०२२ चे वेळे १३.३० वाजता एम.एस.ई.बी टि पॉईंट या ठिकाणी वाहन अॅक्टीवा- क्रमांक एम.एच.३१/एफ.एल/९३९९ तुमच्या ताब्यातील वाहन जनतेला धोकादायक करेल अशा वेगाने किंवा त्या जागेचे स्वरूप स्थिती व तेथील वाहतुकीची प्रत्यक्षपणे माहिती असतांना सुध्दा धोकादायकरित्या वाहन चालवितांना आढळून आलात मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा केला.

वरील नमुद दिनांक वेळी व ठिकाणी तुम्ही तुमच्या ताब्यातील वाहन स्वतःचे नियंत्रण ठेवू शकणार नाही अश्या मद्यार्काच्या अंमलाखाली असतांना चालवितांना आढळून आलात म्हणून तुम्ही मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा केला.

स्वा/-

दिनांक : १३.१०.२०२२

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
मोटार वाहन न्यायालय, नागपूर.

प्रश्न क.१ : तुम्हाला खटल्याचा नकला मिळाल्या काय?
उत्तर : होय.

प्रश्न क.२ : तुमच्यावर ठेवलेला दोषारोप तुम्हाला समजला काय ?
उत्तर : होय.

प्रश्न क.३ : तुम्हाला सरकारी खर्चाने वकील हवा आहे काय?
उत्तर : नाही.

प्रश्न क.४ : तुम्हाला गुन्हा कबूल आहे काय?
उत्तर : होय. मला गुन्हा कबूल आहे.

स्वा/-

आरोपीची सही

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
मोटार वाहन न्यायालय, नागपूर

ORDER

1] Challan is filed against the accused in respect of offences punishable under Section 184 and 185 of Motor Vehicles Act. Accused appeared before the Court. Accordingly, plea of accused came to be recorded. It has been read over to him in his vernacular language. He has pleaded guilty for the aforesaid offences.

2] The plea of accused appears to me out of his own volition and without compulsion and without force. The same has been verified by me personally from accused.

3] Accused has pleaded for leniency in the sentence being a earner of meager salary and shouldering family responsibilities. So, in such scenario sending accused behind the bars is not justifiable. Taking into consideration all the aspect in totality including the fact of first conviction and level of alcohol in the blood of the accused, if accused is sentenced to pay fine, it would be fair enough to meet the ends of justice.

4] In the result, I pass the following order.

ORDER

1)	Accused is convicted for the offence punishable under Section 184 of the Motor Vehicles Act vide Section 252 of the Code of Criminal Procedure. He is sentenced to pay fine of Rs.1000/- (Rs. One Thousand Only) . In default of payment of fine, he is sentenced to suffer simple imprisonment for 10 days.
2)	Accused is also convicted for the offence punishable under Section 185 of the Motor Vehicles Act vide Section 252 of the Code of Criminal Procedure. He is sentenced to pay fine of Rs.10,000/- (Rs.Ten Thousand Only) In default of payment of fine, he is sentenced to suffer simple imprisonment for 15 days.
3)	In view of Section 24(2) of the Motor Vehicles Act, Assistant Superintendent of this Court is directed to make endorsement of particulars of conviction on the driving license of the accused.
4)	In view of Section 210 of the Motor Vehicles Act, Assistant Superintendent of

	this Court is directed to sent intimation of this conviction to licensing authority which issued the driving license or the licensing authority by whom the license was last renewed.
5)	Copy of this order be given free of cost to the accused.
6]	Case stands disposed off.

Date : 13/10/2022

(J. M. Agnihotri)
Judicial Magistrate First Class,
(Motor Vehicle Court),
NAGPUR

Certificate

I affirm that, the contents of this PDF file – Judgment/order is same word to word as per the original judgment/order.

a) Name of the Stenographer	:	Sau.K.D.Raut (Grade-III)
b) Name of the Court	:	Judicial Magistrate F. C., M. V. Court, Nagpur.
c) Judgment/order signed by P. O. on	:	13.10.2022
d) Judgment uploaded on	:	14.10.2022